

मानवी मनोरे उभारावयाच्या प्रकारास (खेळास) साहसी
खेळाचा दर्जा देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,
शासन निर्णय क्रमांक : विकाक-२८१५/प्र.क्र.८/क्रीयुसे १,
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा रोड,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक :- २४ ऑगस्ट, २०१६.

वाचा:- १) श्रीमती स्वाती सयाजी पाटील यांनी मा.उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल केलेल्या जनहित याचिका क्र.५६/२०१४ बाबत दिनांक ११.०८.२०१४ चे मा.उच्च न्यायालय, मुंबई यांचे आदेश व त्या संदर्भात मा.सर्वोच्च न्यायालयाने दिनांक १७.०८.२०१६ रोजी दिलेले आदेश.

२) समक्रमांकाचा दिनांक ११ ऑगस्ट, २०१५ चा शासन निर्णय.

प्रस्तावना:-

श्रीमती स्वाती सयाजी पाटील यांनी मा.उच्च न्यायालय, मुंबई येथे दहीहंडी आयोजनाबाबत जनहित याचिका क्र.५६/२०१४ दाखल केली होती. या याचिकेबाबत मा.उच्च न्यायालय, मुंबई यांनी दि.११.०८.२०१४ रोजी आदेश दिले होते. सदर आदेशा संदर्भात मा.सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या विशेष याचिकेमध्ये मा.उच्च न्यायालय, मुंबई यांच्या दि.११.०८.२०१४ च्या आदेशातील परिच्छेद क्र.५ व ८ वगळून उर्वरित आदेशानुसार कार्यवाही करण्याचे आदेश मा.सर्वोच्च न्यायालय यांनी दिनांक १७.०८.२०१६ रोजी दिले आहेत.

२. उपरोक्त संदर्भाधीन क्र.२ च्या शासन निर्णयान्वये गोविंदा या मानवी मनोरे उभारावयाच्या प्रकारास (खेळास) साहसी खेळाचा दर्जा देण्याबाबत मान्यता देण्यात आली आहे. तसेच गोविंदा खेळाच्या आयोजना प्रसंगी सुरक्षिततेच्या दृष्टीने घ्यावयाच्या काळजी संदर्भातील मार्गदर्शक सूचना सदर शासन निर्णयाच्या सोबतच्या परिशिष्टामध्ये नमूद करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे गोविंदा या खेळाच्या आयोजनाबाबतची विस्तृत नियमावली राज्य संघटनेने तयार करण्याचे निर्देशित करण्यात आले आहे. सदर शासन निर्णय हा मानवी मनोरे उभारावयाच्या साहसी खेळास मान्यता देण्याशी निगडीत आहे. तथापि असे असले तरी सदर शासन निर्णयामध्ये गोविंदा या मानवी मनोरे उभारावयाच्या प्रकाराचा (खेळाचा) उल्लेख असल्याने व विषयांकीत याचिका ही दहीहंडी या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनाशी संबंधित असल्याने संदर्भाधीन शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचना व मा.उच्च न्यायालय, मुंबई यांचे दि.११.०८.२०१४ चे निर्देश परस्पर विरोधी असल्याचे व त्यामुळे नागरिकांच्या मनामध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे सदर संदिग्धता दूर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

उपरोक्त पार्श्वभूमीवर या विभागाचा संदर्भाधीन शासन निर्णय अधिक्रमीत करण्यात येऊन मानवी मनोरे उभारावयाच्या प्रकारास (खेळास) साहसी क्रीडा प्रकाराचा दर्जा देण्यास याद्वारे शासनाची मान्यता देण्यात येत आहे. मानवी मनोरे उभारावयाच्या खेळाच्या आयोजनाबाबतची विस्तृत नियमावली राज्य संघटनेने प्राथम्याने तयार करणे आवश्यक राहिल.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६०८२४१७०३१८७०२१ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(सु.न.जोशी)
अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रत ,

१. अॅड.आशिष शेलार, वि.स.स., ६०२, हायलॅंड कोर्ट, सी विंग, बाझार रोड, वांद्रा (प.) ,
मुंबई ४०० ०५१.
२. श्री.प्रताप सरनाईक, वि.स.स.,बी-१/बी-२, विहंग गार्डन, रेमंड कंपनीसमोर,विहंगधाम
क्लबजवळ,पोखरण रोड नं.१ ठाणे (प.) ४०० ६०६
३. श्री.जितेंद्र आव्हाड, वि.स.स.,सी-१०,११ विश्वजित सोसायटी, वीर सावरकर पथ, नौपाडा, ठाणे
(प.) ४०० ६०२.
४. अपर मुख्य सचिव (गृह), मंत्रालय, मुंबई.
५. मा.मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव,
६. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई.
७. प्रधान सचिव,विधी व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई.
८. प्रधान सचिव, महिला व बालविकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
९. प्रधान सचिव (नवि-१), नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
१०. श्री.अनंत विनायक सावंत, शिंफोणी को.ऑ.हौ.सो.लि.,प्लॉट नं.५०१, गणेशनगर, मालाड मार्व
रोड,चारकोप, कांदिवली (प.), मुंबई ४०० ०६७.
११. श्री.अरुण मधुकर बागकर, बी.आय.टी.चाळ नं.४, रुम नं.३३-३४, पहिला मजला, माझगांव, सेंट मेरी
रोड,मुंबई ४०० ०१०.

१२. श्री.जगदीश तुकाराम साळवी, बी.आय.टी.चाळ नं.७, रुम नं.४७, दुसरा मजला, माझगांव, सेंट मेरी रोड, मुंबई ४०० ०१०.
१३. आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, पुणे.
१४. पोलीस आयुक्त, कायदा व सुव्यवस्था, मुंबई शहर/उपनगर/ठाणे.
१५. आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका/मुंबई उपनगर जिल्हा/ठाणे.
१६. महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२. (त्यांना विनंती करण्यात येते की, सदर संदर्भात त्यांनी आवश्यक ते प्रसिध्दी पत्रक निर्गमित करावे तसेच आकाशवाणी व दूरदर्शनद्वारे प्रसिध्दी द्यावी.)
१७. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर.
१८. महालेखापाल (लेखा व परिक्षा), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर.
१९. नियोजन विभाग (का.१४७१), मंत्रालय, मुंबई.
२०. वित्त विभाग (व्यय-५), मंत्रालय, मुंबई.
२१. सर्व उपसंचालक, क्रीडा व युवकसेवा (क्रीडा संचालनालयामार्फत)
२२. मा.मंत्री (क्रीडा व युवक कल्याण) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
२३. अध्यक्ष, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन, पुणे. (क्रीडा संचालनालयामार्फत)
२४. अवर सचिव, (क्रीयुसे - २, क्रीयुसे -३)
२५. निवडनस्ती, क्रीयुसे-१.